

मागणी क्र.व्ही-२ (कार्यक्रमांतर्गत /अनिवार्य)
प्रधान लेखाशिर्ष “ २२३५ सामाजिक सुरक्षा व
कल्याण , २४२५-सहकार,२४३५ इतर
कृषिविषयक कार्यक्रम ,२८५१-ग्रामोद्योग व
लघुउद्योग, ३४५१ सचिवालयीन आर्थिक सेवा
सन २०२२-२३ मधील तरतूदींचे
पुनर्विनियोजन

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: पुनर्वि-२३२३/प्र.क्र.१८/२३/१७स
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय मुंबई- ४०० ०३२
तारीख: २८ मार्च, २०२३

वाचा -

शासन निर्णय क्रमांक पुनर्वि-२३२३/प्र.क्र.१८/२३/१७स/दि.२४.०३.२०२३

शासन शुध्दीपत्रक-

संदर्भाधिन क्र.१ दि.२४.०३.२०२३ च्या शासन निर्णयासोबत चे “विवरणपत्र २” ऐवजी या शासन शुध्दीपत्रकासोबतचे “विवरणपत्र २” वाचावे.

या व्यतिरिक्त संदर्भाधिन क्र.१ दि.२४.०३.२०२३ च्या शासन निर्णयामध्ये कोणताही बदल नाही.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०३२८१९३४५७९००२ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सी.ब.जाधव)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मंत्री /राज्यमंत्री (सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग), मंत्रालय, मुंबई, यांचे स्वीय सहायक
२. विरोधी पक्षनेता विधानसभा/विधानपरिषद, यांचे स्वीय सहायक
३. मा.अ.मु.स. (सहकार व पणन) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. सचिव (वस्त्रोद्योग) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

५. संचालक, पणन संचालनालय, पुणे
६. आयुक्त सहकार आयुक्तालय पुणे
७. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
८. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपुर
९. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१०. निवासी लेखा अधिकारी, मुंबई
११. सह सचिव/उप सचिव (कार्यासन-२स/२४स/२५स/टेक्स-५/१८स/७स)सहकार, पणन व वस्त्रोद्योग, मुंबई ३२.
१२. अवरसचिव/वि.का.अ./कार्यासनअधिकारी(कार्यासन-२स/२४स/२५स/टेक्स-५/१८स/७स/)सहकार, पणन व वस्त्रोद्योग, मुंबई ३२.
१३. वित्त विभाग(व्यय २/अर्थसंकल्प-१३), मंत्रालय, मुंबई ३२
१४. कार्यासन अधिकारी (१६स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग, मुंबई ३२.
१५. निवडनस्ती का.क्र. (१७स) .

विवरणपत्र-१

शासन शुद्धीपत्रक क्रमांक-पुनर्वि-२३२३/(प्र.क्र.१८/२३)/१७स/दि.२८.०३.२०२३
मागणी क्रमांक व्ही-२, प्रधान लेखाशीर्ष २२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण, २४२५ सहकार २८५१ ग्रामोद्योग व लघुवुद्योग
पुनर्विनियोजन प्रस्ताव सन २०२२-२३ (अधिक) (+) विवरणपत्र अतिवार्ध/कार्यक्रम योजना

अ. क्र.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुरक विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (+)	पुनर्विनियोजना नंतरची होणारी रक्कम	शेरा	रु.हजाराने
१	डेव संलग्न विमा योजना	२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण ६०, इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम (००)(०१) डेव संलग्न विमा योजनेनुसार प्रदाने २२३५ १७८२	मं.त. १८४	३६	१०२०	डेव संलग्न विमा योजनेनुसार प्राप्ता प्रस्तावांना निधीची आवश्यकता असल्याने आवश्यक तरतूद	
२	सहकार आयुक्ता व निबंधक सहकारी संस्था	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०१) सहकार आयुक्ता व निबंधक सहकारी संस्था २४२५००११	मं.त. २३६७८६ पु.मा.मार्च २३ २२०९६२६ एकुण २४४६४१२	५४३१६७	२१८१५७९	महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुदेशीय विकास बँक मधील सहकारी कृषी ग्रामीण बहुदेशीय विकास बँक मधील कर्मचाऱ्यांची यक्ता देणी एकरकमी प्रदान करण्यासाठी रु.२७५४०.०० लाख इतक्या अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने रु.२२०९६.२६ लाख रकमेची पुरक मागणी मंजूर करण्यात आलेली असून उर्वरित आवश्यक जादा मागणी	
३	साखर आयुक्तालायचे बळकटीकरण	२४२५ सहकार ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन (०१)(०८) साखर आयुक्तालायचे बळकटीकरण २४२५१०५४	मं.त. १६३९५ पु.मा.मार्च २३ १ एकुण १६३९६	९६५०६६	१०६१४६२	देवरा समितीच्या शिफारशीनुसार १२ सहकारी साखर कारखाने व १ खांडसरी सहकारी संस्था यांना दिलेल्या कर्जाच्या शासकिय हमीपोटी संबंधित सहकारी बँकांना रक्कम प्रदान करण्यासाठी रु.१६५३.०० लाख इतक्या अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने आवश्यक जादा मागणी	
४	महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०९) सहकार महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय २४२५०१०२	मं.त. १०३०७ पु.मा.डिसें.२२ ४५३३९ पु.मा.मार्च २३ १ एकुण १३५६४७	३७४५	१३९३१२	या योजनेअंतर्गत ०६ दुरध्वनी वॉन व पाणी यावरील चालु व प्रलंबित देयके अदा करणेकरिता आवश्यक जादा तरतूद	
५	सहकारी न्यायालयांसाठी कर्मचारीवर्ग	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(१०) सहकारी न्यायालयांसाठी कर्मचारीवर्ग २४२५ ०१११	मं.त. १३६१८८ पु.मा.डिसें.२२ ७६७६९ पु.मा.मार्च २३ २ एकुण २१२९५९	११८२४	२३२७८३	या योजनेअंतर्गत ०६ दुरध्वनी वॉन व पाणी, कार्यालयीन खर्च यावरील चालु व प्रलंबित देयके अदा करणेकरिता आवश्यक जादा तरतूद	



६	कांदा बाजार हस्तक्षेप योजना	२४२५ सहकार, १०८, उत्तर सहकारी संस्थांना सहाय्य ०१ पणन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि मुंबई या संस्थेस कांदा बाजार हस्तक्षेप योजना १९८९-९० अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी अनुदान २४२५ २५६२	म.त. पु.मा.मार्च २३ एकुण १	० १	३९९२७१	३९९२७२	कांदा बाजार हस्तक्षेप योजना १९८९-९० अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि मुंबई यांना देण्यात आलेली कर्जाची परतफेड करण्याकरिता रु.३९९२.७२ लाख आवश्यक असल्याने आवश्यक जादा तरतूद
७	प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण	२४२५ सहकार १९५, सहकारी संस्थांना अर्थसहाय्य (०१) सहकारी संस्थांना अर्थसहाय्य (०१)(०५)केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण २४२५ २५७१	म.त. पु.मा.मार्च २३ एकुण १	० १	५५६३९९	५५६३००	केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या करिता केंद्र हिस्सा करिता आवश्यक जादा तरतूद
८	मराठवाडा, वित्त आणि उत्तर महाराष्ट्र मधील नवीन वस्तोद्योग घटकाना १०% मांडवली अर्थसहाय्य	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० सीमिग्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थांना सहाय्य, (०२)(६५)मराठवाडा, वित्त आणि उत्तर महाराष्ट्र मधील नवीन वस्तोद्योग घटकाना १०% मांडवली अर्थसहाय्य २८५१५९९९	म.त. पु.मा.मार्च २३ एकुण १	५०००० १ ५०००१	५०१७१	१००१७२	वित्त मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र मधील नवीन वस्तोद्योग घटकाना १० % मांडवली अर्थसहाय्य देण्यासाठी रु.६५९.७२ लाख इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा संपूर्ण खर्च चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानानून प्राग्विता योजने शक्य असल्याचे वित्त विभागाने कळविले रु.०.०१ लाख रकमेची पुस्तक मागणी मंजूर करण्यात आलेली असल्याने आवश्यक जादा तरतूद
				२९४२४०१	२५३८३७१	५४८०७८०	

प्रशासक

विवरणपत्र-२

शासन शुध्दीपत्रक क्रमांक-पुनर्वि-२३२३/प्र.क्र.१८/२३/१७स/दि.२८.०३.२०२३

मार्गणी क्रमांक व्ही-२, प्रधान लेखाशीर्ष २०७० इतर प्रशासनिक सेवा, २४२५ सहकार २४३५ इतर कृषिविषयक कार्यक्रम, २८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग २८५२ उद्योग ३४५१ सचिवालयीन आर्थिक सेवा पुनर्विनियोजन प्रस्ताव सन २०२२-२३ (वजा) (-) विवरणपत्र अनिवार्य/कार्यक्रम योजना

रु. हजारत

अ. क्रं.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुरक विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (-)	पुनर्विनियोजना मंतीरी होणारी रक्कम	शेरा
१	साखर आयुक्त	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०२) साखर आयुक्त २४२५००३१	मं.त.	५०४५५	-२८८९	४७५६६
२	पणन संचालक	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०३) पणन संचालक २४२५००४९	मं.त.	५४३९५	-७०६३	४७३३२
३	हस्तमाग, ग्रंथमाग व सहकारी वस्त्रनिर्माण यांचे संचालनालय	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०४) हस्तमाग, ग्रंथमाग व सहकारी वस्त्रनिर्माण यांचे संचालनालय (२४२५ ००५८)	मं.त.	११४७२३	-६८६१	१०७८६२
४	विभागीय व जिल्हा प्रशासन	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०५) विभागीय व जिल्हा प्रशासन (२४२५ ००६७)	मं.त.	२४९०३५	-१४०३७४	२३५८६६१
५	वसूलीव्या कापाकरीता कर्मचारी वर्ग	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(०७) वसूलीव्या कापाकरीता कर्मचारी वर्ग २४२५ ००८५	मं.त.	२३२४	-१२६	२१९८
६	रेशमी संचालनालय	२४२५ सहकार, ००१ संचालन व प्रशासन, (०१) संचालन व प्रशासन, (०१)(१३) रेशमी संचालनालय २४२५१३४१	मं.त.	२५१७५०	-४१६०२	२१०१४८
७	लेखा परिसादी कर्मचारी वर्ग	२४२५ सहकार, १०१ सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण, (००), (००) लेखा परिसादी कर्मचारी वर्ग २४२५०२२७	मं.त. पुनर्वि	२११५४५० -३३१२६४ २११२१३७.३६	-११९५२५.००	१९९२६१२.३६

२१/३/२३

अ. क्र.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुरक विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (-)	पुनर्विनियोजना नंतरची होणारी रक्कम	श्रेय
८	पिकात्मिक बाजार वृत्त सेवा	२४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (०१) पणन सहकारी संस्था, (०१)(०१)एकात्मिक बाजार वृत्त सेवा २४२५०३८१	मं.त.	-११८	१४४२	या योजनेअंतर्गत विविध उद्दिष्टांमधील माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
९	प्रतवाही विकास	२४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (०१) पणन सहकारी संस्था, (०१)(०३)प्रतवाही विकास २४२५ ०४०५	मं.त.	-८७१८	१५९२९३	या योजनेअंतर्गत विविध उद्दिष्टांमधील माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
१०	सहकारी साखर कारखान्यांना सहायक अनुदान	२४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य ०३ सहकारी साखर कारखाने (०३)(०२)सहकारी साखर कारखान्यांना सहायक अनुदान २४२५ १०४५	मं.त.	-१५०००	३५०००	या योजनेअंतर्गत विविध उद्दिष्टांमधील माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
११	महाराष्ट्र राज्य सहकारी सुत गिरणी महासंघ, मर्यादीत मुंबई या संस्थेस व्यवस्थापकीय अर्थसहाय्य	२४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (०४) सहकारी सुतकाढई गिरण्या (०४)(०१)महाराष्ट्र राज्य सहकारी सुत गिरणी महासंघ, मर्यादीत मुंबई या संस्थेस व्यवस्थापकीय अर्थसहाय्य (२४२५ ०५९५) ३३अर्थसहाय्य	मं.त.	-१५००	३५००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
१२	महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेला सहाय्य	२४२५ सहकार, ११५ सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, (०१) सहकारी संस्थांना अर्थसहाय्य (०१)(०१)महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेला सहाय्य २४२५ २३११- ३१ सहायक अनुदाने वेतनेतर	मं.त.	-३००	७००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
		एकूण २४२५	५,३९८,७९०.३६	-३,४४,७७६.००	४,९७,४३४	
१३	औद्योगिक पर्यवेक्षक	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०सीमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग सहकारी संस्था, (०१)सीमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग सहकारी संस्था, (०१)(०१)औद्योगिक पर्यवेक्षक २८५१००१२	मं.त.	-१५५	०	या योजनेअंतर्गत पदे रिक्त असल्याने संभाव्य बचत.

अ. क्र.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुरक विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (-)	पुनर्विनियोजना नंतरची होणारी रक्कम	शेरा
१४	समिष्ट ग्रामोद्योग व लघुउद्योग सहकारी संस्था	११०, समिष्ट ग्रामोद्योग व लघुउद्योग सहकारी संस्था (०१)समिष्ट ग्रामोद्योग व लघुउद्योग सहकारी संस्था (०१)(०७) महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर येथील कर्मचा-यांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी अनुदान २८५१६७७७	मं.त. १६०७८	-४८२३.००	११२५५.००	संर योजनेअंतर्गत प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याने होणारी संभाव्य बचत.
१५	सचिवालयीन आर्थिक सेवा	३४५१ सचिवालयीन आर्थिक सेवा, ०१० सचिवालय, (०१)सचिवालयीन आर्थिक सेवा (०१)(०१)सचिवालयीन आर्थिक सेवा ३४५१ ०३०४	मं.त. २६७१२७ पु. मा.ऑग २२- ११७६ पु. मा. मार्च २३ २ एकुण २६८३०५	-४१७८.००	११२५५.००	या योजनेअंतर्गत विविध उद्दिष्टांमधील माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
१६	राज्य सहकारी संघ	२४२५ सहकार, ००३ प्रशिक्षण, (०२) राज्य सहकारी संघ (०१) (०२)राज्य सहकारी संघ २४२५०२१८	मं.त. ५००० ५६०३३२८	-१४०८० -३६३५३४.००	२५४२२५ ५२३९७९४.३६	या योजनेअंतर्गत विविध उद्दिष्टांमधील माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
१७	सहकारी पत संस्थांना सहाय्य	२४२५ सहकार, १०७, सहकारी पत संस्थांना सहाय्य ०१ सहकारी पत संस्थांना सहाय्य (०१)(१६) अल्पमुदत सहकारी पतसंरचनेअंतर्गत राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी सहाय्य(कार्यक्रम) २४२५२५५४	मं.त. १०००००	-३०००००	७०००००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
१८	उपसा जलसिंचन योजनांना अर्थसहाय्य	२४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (०५)इतर संकीर्ण सहकारी संस्था (०५)(०१) उपसा जलसिंचन योजनांना अर्थसहाय्य २४२५१२६१	मं.त. २००००	-६०००	१४०००	संर योजनेअंतर्गत उर्वरित कालावधीकरिता प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याने होणारी संभाव्य बचत.

अ. क्र.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुढे विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (-)	पुनर्विनियोजना नंतरची होणारी रक्कम	शेरा
१९	शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी	२४२५ सहकार, ८००, इतर खर्च (००)(०२) अवेळी पाऊस व गारपीट आपत्प्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी २४२५.२४५३	मं.त.	-११०४.००	२७९६	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२०	राज्यातील अल्पमुदत सहकारी पत संरचनेअंतर्गत प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी कृषि पत पुरवठा सहकारी संस्थांचे सक्षमीकरणासाठी सहाय्य	२४२५ सहकार, १९५ सहकारी संस्थाना अर्थसहाय्य, ०१ सहकारी संस्थाना अर्थसहाय्य, (०१)(०२) राज्यातील अल्पमुदत सहकारी पत संरचनेअंतर्गत प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्थांचे सक्षमीकरणासाठी सहाय्य २४२५.२५१५	मं.त.	-६००००	१४००००	सदर योजनेअंतर्गत उर्वीत कालावधीकरिता प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याने होणारी संभाव्य बचत.
		एकुण २४२५		-३६८२८४	८६०६१६	
२१	महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना	२४३५ इतर कृषिविषयक कार्यक्रम, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (२४३५.०१४२) ३३ अर्थसहाय्य	मं.त.	-५७८८६९	१४१७२३१	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२२	राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, १०७ रेशीम उद्योग, ०१ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०१)(०१)सल्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी २८५१६५७४	मं.त.	-३०००	७०००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२३	राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत रेशीम विकास कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करणे व अस्तित्वातील सुविधांचे बळकटीकरण	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, १०७ रेशीम उद्योग, ०१ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०१)(०२)राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत रेशीम विकास कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करणे व अस्तित्वातील सुविधांचे बळकटीकरण २८५१६५८३	मं.त.	-३००००	७००००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२४	रेशीम उत्पादक खादी ग्रामोद्योग व ग्रामोद्योग विकास (राज्य हिस्सा)	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(४५)रेशीम उत्पादक खादी ग्रामोद्योग व विकास (राज्य हिस्सा) २८५११३०४	मं.त.	-६५४६	५९५४	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत

(Signature)

अ. क्र.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुरक विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (-)	पुनर्विनियोजना नंतरची हाणारी रक्कम	शेरा
२५	हातामाग उद्योगाच्या विकासाकरिता सूट व इतर अर्थसहाय्य (राज्य हिस्सा २५%)	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० समिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(५०) हातामाग उद्योगाच्या विकासाकरिता सूट व इतर अर्थसहाय्य (राज्य हिस्सा २५%) २८५१०११९	मं.त. २५४५०	-७६३५	१७८१५	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२६	वस्त्रोद्योग संकुल उभारणे (केंद्र योजना) (राज्य हिस्सा)	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० समिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(६०) वस्त्रोद्योग संकुल उभारणे (केंद्र योजना) (राज्य हिस्सा) २८५१५२६४	मं.त. ७००००	-२१०००	४९०००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२७	केंद्र पुरस्कृत टफ (TUF) योजनेशी संबंधित वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जांवरील व्याजासाठी अर्थसहाय्य योजना	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० समिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(६४) केंद्र पुरस्कृत टफ (TUF) योजनेशी संबंधित वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जांवरील व्याजासाठी अर्थसहाय्य योजना २८५१५९८१	मं.त. १७५००००	-५२५०००	१२२५०००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२८	अल्पसंख्यांक समाजाच्या यंत्रणा घटकाचे आधुनिकीकरण	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० समिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्थाना सहाय्य विविध सहकारी संस्थाना सहाय्य (०२)(६८) अल्पसंख्यांक समाजाच्या यंत्रणा घटकाचे आधुनिकीकरणासाठी १०% भांडवली अर्थसहाय्य २८५१६०४६	मं.त. १ यु.मा.डिसें २२ ५००० एकुण ५००१	-१५००	३५०१	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
२९	राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत स्व-अर्थसहाय्यित वस्त्रोद्योग प्रकल्पाना भांडवली अनुदान	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० समिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(७७) राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत स्व-अर्थसहाय्यित वस्त्रोद्योग प्रकल्पाना भांडवली अनुदान २८५१६५५६	मं.त. ३२००००	-९६०००	२२४०००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
३०	राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत वस्त्रोद्योग प्रकल्पाना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान	२८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० समिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(७८) राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत वस्त्रोद्योग प्रकल्पाना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान २८५१६५५५	मं.त. १७६०००० यु.मा.मार्च २३ १००००० एकुण २७६००००	-५२८०००	२२३२०००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत

४५/२४

अ. क्रं.	योजनेचे नाव	मुख्य लेखाशीर्ष/उपलेखाशीर्ष	सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पिय अंदाज किंवा पुरक विनियोजन	पुनर्विनियोजनाची रक्कम (-)	पुनर्विनियोजना नंतरची होणारी रक्कम	शेरा
३१	साध्या यंत्रणाग धारकांना व्याज सवलत	२८५१ प्रमोदोग व लघुउद्योग, ११० संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ०२ विविध सहकारी संस्थाना सहाय्य, (०२)(७९) साध्या यंत्रणाग धारकांना व्याज सवलत २८५१६६०९	मं.त.	-१५००	३५००	या योजनेअंतर्गत माहे फेब्रुवारी २०२३ अखेर प्रत्यक्ष खर्चाचा कल पाहून या अनुषंगाने वित्त विभागाने खर्चासाठी उपलब्ध केलेली तरतूद पुरेशी असल्याने संभाव्य बचत
		एकुण २८५१	७०५४०५१	-१७११०५०	५२५५००१	
३२	उद्योग प्रदर्शने, चर्चासत्रे, जाहिरात व इतर अनुषंगीक बाबीकरिता अर्थसहाय्य	२८५२ उद्योग ०८, ग्राहकोपयोगी वस्तु उद्योग २०२, वस्त्र निर्माण (०१)(०१) वस्त्रोद्योग विकाससाठी इतर अर्थसहाय्य उद्योग प्रदर्शने, चर्चासत्रे, जाहिरात व इतर अनुषंगीक बाबीकरिता अर्थसहाय्य २८५२४९९	मं.त.	-३६००	८४००	या योजनेअंतर्गत उर्वरित कालावधीकरिता प्रस्ताव प्राप्त नसल्याने संभाव्य बचत
३३	वस्त्रोद्योगाच्या वेगवेगळ्या घटकांचा/योजनांचा अभ्यास करणे, संशोधन करणे, पाहणी करणे	२८५२ उद्योग, ०८ ग्राहकोपयोगी वस्तु उद्योग २०२ वस्त्रनिर्माण, (०१) वस्त्रोद्योग विकाससाठी इतर अर्थसहाय्य (०१)(०२) वस्त्रोद्योगाच्या वेगवेगळ्या घटकांचा/योजनांचा अभ्यास करणे, संशोधन करणे, पाहणी करणे २८५२०५०५	मं.त.	-७५०	४२५०	या योजनेअंतर्गत उर्वरित कालावधीकरिता प्रस्ताव प्राप्त नसल्याने संभाव्य बचत
		एकुण २८५२	१७०००	-४३५०	१२६५०	
३४	शासकी कर्मचा-यांना प्रशिक्षण	३४५१ सचिवालयीन आर्थिक सेवा, ००३ प्रशिक्षण, ००, (००)(०१) शासकी कर्मचा-यांना प्रशिक्षण ३४५११०६ - ५० इतर खर्च ३४५१ सचिवालयीन आर्थिक सेवा, १० सचिवालयीन ०२, राज्य नियोजन यंत्रनेत वाढ करणे (०२)(०४) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (वस्त्रोद्योग)	मं.त.	-१५०	३५०	या योजनेअंतर्गत उर्वरित कालावधीकरिता प्रस्ताव प्राप्त नसल्याने संभाव्य बचत
३५	ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (वस्त्रोद्योग)	३४५१ सचिवालयीन आर्थिक सेवा, १० सचिवालयीन ०२, राज्य नियोजन यंत्रनेत वाढ करणे (०२)(०४) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (वस्त्रोद्योग) ३४५११०७ - १७ संपादन खर्च	मं.त.	-३०११	७०२७	सदर योजनेअंतर्गत या वर्षाकरिता उर्वरित अर्थसंकल्पित तरतूद वित्त विभागाच्या खर्चाच्या कालमर्यादेमुळे खर्चा पडणे संभवत नसल्याने संभाव्य बचत
		एकुण ३४५१	१०५३८	-३१६१	७३७७	
		एकुण	१३९१३८१७	-२५३८३७९	११३७५४३८	